

January 9, 2020

National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Plot C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051. Symbol: TATASTEEL/TATASTEELPP

Dear Madam, Sirs,

Newspaper advertisement - Record date

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the record date intimation for 9.15% Non-Convertible Debentures (NCDs) – ₹500 Crore ISIN INE081A08207 published in the Free Press Journal and Navshakti on January 9, 2020.

This is for your information and records.

Yours faithfully, **Tata Steel Limited**

Varvainellau

Parvatheesam Kanchinadham

Company Secretary &

Chief Legal Officer (Corporate & Compliance)



JHARKHAND BIJLI VITRAN NIGAM LIMITED

CIN:-U40108JH2013SGC001702

OFFICE OF THE General Manger Cum Chief Engineer
Electric Supply Area, 33/11 KV P/S/S, Daridih, Giridih, Pin-815302
GSTIN No - 20AADC/3148ADZ/I, E-mail ID- gmgiridih@gmail.com

CORRIGENDUM CORRICENDUM

Date Extension of E-Tender Notice

Under NIT No.- 199 & 200/PR/JBVNL/2019-20

In portial modification of E-Tender Notice for NIT No.199/PR/JBVNL/2019-20 and NIT No.- 200/PR/JBVNL/2019-20 under

Electric Supply Area, Giridih, extended scheduled dates may be read as

1	Availability of tender document on website	From 30.10.2019 to 20.01.2020 up to 18.00 Hrs.
2	Date and time for submitting e-tender	From 30.10.2019 to 20.01.2020 up to 18.00 Hrs.
3	Last date and time of submission of original DD or hard copy of SSI/NSIC Reg. Certificate towards Cost of BOQ & EMD etc.	20.01.2020 up to 17:00 Hrs.
4	Date and time of opening of tender i.e.	23.01.2020 at 11:00 Hrs.

Some amendment/addendum have been issued by Nigam Hqfr Interested bidder may find amendment/addendums in the RfP documents in the website jharkhandtenders gov.in
Other terms and conditions will remain the same.

स्वहित एवं राष्ट्रहित में ऊर्जा बतावे। कृपया अपनी शिकायतों को G.M-cum-C.B टॉल फी नं० 1800 345 6570 पर दर्ज करायें। E.S.A., Giridih

PR No. 221342 PR 223546 Jharkhand Billee Vitran Nigam Ltd (19-20)_D



TATA STEEL LIMITED Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6655 8282 Fax No.: +91 22 6655 7724 Email: cosec@latasteel.com Website: www.latasteel.com CIN: L27100MH1907PLC000260 NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the

Companies Act, 2013, and Rule 10(1) of The Companies (Management and Administration) Rules, 2014, that interest on Non-Convertible Debentures issued on Private Placement basis & listed on Wholesale Debt Market Segment of National Stock Exchange of India Limited is due as under:

Sr. No.	Non-Convertible Debentures (NCDs)	Interest due on	Record Date for Interest Payment
1	9.15% NCDs allotted on January 24, 2013 aggregating to ₹500 crore (ISIN:INE081A08207)	January 24, 2020	January 20, 2020

Tata Steel Limited

January 8, 2020 Mumbai

Parvatheesam Kanchinadham Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance

TATA STEEL

OSBIState Bank of India

Retail Assets Centralised Processing Centre (RACPC) - SION
Unit No.602,503 & 604, B - Wing, Commercial C-1, Kohinoor City, Kirol Road, Off L.B.S Marg, Mumbai - 400070
Phone: 022 - 25046294, E-malt: racpc.sion@sb.toc.in

POSSESSION NOTICE (Under rule 8(1)) (For Immovable Property)

Whereas; The undersigned being the Authorised Officer for State Bank of India, the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, Issued Demand Notice calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice with further interest, incidental expenses and cost within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general the law undersigned has taken prosessing of the property diseased by the property control in plany in expense of no processing of control and the public in general the first processing the property described begins in below in expense of no processing of control and the property described begins in below in expense of no processing of the property described begins held with a control and the processing of the property described begins in below in expense of no processing of the property described begins in below in expense of no processing of the property described begins in below in expense of no processing of the property described begins in below in expense of no processing of the property described begins in below in expense of no processing of the property described begins in below in expense of no processing of the property described begins in below in expense of no processing of the property described begins in below in expense of no processing of the pr

The borrowers naving lailed to repay the amount, notice is networkers by given to the borrowers hand he public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on? analy, 2020. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of State Bank of India for the amount given below and interest and other expenses thereon.

Description of Immovable Property

Description of Immovable Property

Selance Outstanding (Rs) +int & cost	Description of Mortgaged Property	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession	
Rs. 36,50,699/- as on	Flat No 506,5thFloor, Bldg No.1, Gomi	29/10/2019	07/01/2020	

29/10/2019. Avenue Chsl, Sahakar Nagar, Rupess Thirty six lacs fifty thousand six hundred and ninety nine Only/Thane-West-400606. Date: 07.01.2020 Place: Thane **Authorised Office**

Mrs. Dr Alpana Santosh Kurup

G. M. BREWERIES LIMITED

CIN: L15500MH1981PLC025809

Regd. Office: Ganesh Niwas, S. Veer Savarkar Marg,
abhadevi, Mumbai - 400 025-Phone: 2433 1150 / 2433 1151 / 2433 1329 Fax: 91-22-2422 0722

Un audited financial results for the Quarter / Nine Months ended December 31, 2019

	Cilded b	CCCIIIDC	01, 20	10			LUS" POVIIS
				Unaudited			Audited
Sr. No.		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
NO.		31,12,2019	38.09.2019	31.12.2018	31.12.2019	31,12,2018	31.03,201
1	Total income from operations (NET)	11,974	12,140	12,458	35,977	34,676	46,401
2	Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	1,867	2,325	2,599	6,694	8,963	12,321
3	Profit (Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	1,867	2,325	2,599	6,694	8,963	12,321
4	Profit' (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	1,398	1,985	1,671	5,010	5,832	8,263
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (After Tax)	1,380	1,957	1,625	4,944	5,639	8.084
6	Equity Share Capital (Face value of Rs.104 per share)	1,828	1,828	1,828	1,828	1,828	1,828
7	Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year						34,853
8	Earning per share (of Rs, 10/- each) Basic & Diluted	7,65	10,86	9.14	27,41	31_91	45.21

The aforesaid results have been reviewed by audit committee and taken on record by the Board of Directors t its meeting held or January 07, 2020

January or, oxco.

2) The drop in PBT during the current nine months in comparison to corresponding nine months of the last year is mainly attributed to unprecedented rise in the cost of compary's main raw material namely rectified spirit and to a certain extent to increase in price a packing materials. The net Impact on account of increases in the average price of the rectified spirit and in the price of packing material was approx Rs. 22.58 Crores & Rs. 6.73 Crores respectively, totalling to Rs. 29.31 Crores.

was approx ns.zc.ab Lords a NS.b. Journes respectively, totalling to Ns.29.31 Cordes.

3) The drop in PBT during the current quarter in comparison to corresponding quarter of the last year is mainly attributed to unprecedented rise in the cost of company's main raw material namely rectified spirit. The net impact on account of increase in the average price of the rectified spirit was approx Rs.6.33 Crores.

4) Provision for taxellion includes provision for Current Tax.

5) The company's operation at present is confined to only 0 one segment namely country liquor.

6) Figures of previous year/ period have been regrouped, whereever necessary.

For G.M.Breweries Limited.

Place: Mumbai Jimmy Almei Chairman & Managing Direc Date: January 7, 2020



L&T Financial Services

For G.M.Breweries Limited

IOUBA/Cons-434MM/20-(1)
ted: 0/20/1/2020
Vinny Ashokumur Trivedi
o Ashok Kumar Goayentrai Trivedi
sident of 0-3, K-11, Shyadri Nagar,
sarkop Kandivali West, Mumbal Pin;
00057, Maharsafhra, Indie
sesert Address Building No 22, Room No.
Salfzone, Sharjah, Post Box No. 8509
sarfah UAE

of BLK 5 Lot 1 Estrolla Homes Sub-Division
Phase 1 BRGY Toclong Kawit Cavite City

Phase 1 Brics 1 locing Nawir Caville City. Philippines
Present Address 506. All Tair Bidg Al Murnagaba Delin, Dubsi UAE
Vinay Ashokkumar Tirvedi, Indian National Mary Ground Presently Residing in UAE have given all presently. Residing in UAE have given notice of Intended Marriage between them under the foreign marriages. Act, 1989, If any one has any objection to the proposed marriage huldre should file the same with the undustrighted according to the procedure laid down under the Actificities within. Thirty days from the date of Publication of his Notice.

Omedion of this Notice (Prem Chard)
Morriage Officer & Consul (censular & Labour)
Consulate General of India
PO-BOX.77, OUGH (Mac)
Frax RO.083714379455
Email: sons. 4,0048714379455
Email: sons. 4,00487048, psych
Homesse

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that M/S JAMS PAPRADISE HOMES PRIVATE LIMITED, the Company incorporated under the provisions of the Companies Act 2013 (U45400MH2014PTC25947) of the Companies Act 2013 (U45400MH2014PTC25947) having its registered office at Solkar Manzil, Ground ffice at Solkar Manzil, Ground fill and the Chinchbunder, Mumbai 400 009 are the owners of duplex Flat No. 5204 & 5304, admeasuring 139,168 Sq. Mts. (Carpet area), including Garden, Balcony, Dry Balcony, Storage and other area on 52nd & 53rd floor (45th & 46th Floor as per 100) in the Residential Tower "Wing B" ALONG WITH TWO CAR PARK SPACE AT P4 LEVEL, constructed on all that piece and parcel of land bearing Cadastral Survey No. 243 of Tardeo Division, is situated at Jehangir Boman Behram Marg, Bellasis Road, Mumbai 400 008 (more particularly described in the Schedule hereunder written) have agreed to sell, assign, transfer the said Duplex Flat to our clien.

ALL persons having any claim,

ALL persons having any claim, right, title or interest in the said Duplex Flat by way of sale, mortgage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance, whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at their office at Shop No.9, 242, Bellasis Road, Mumbai 400 008, within fourteer days from the date of the days from the date of the publication hereof.


publication nereor.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, our clients will conclude the deal without any reference or regard to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purposes and not binding to our client.

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

SCHEDULE ABOVE REFERRED TO:
All those 10 (ten) phares of
Rs. 250f. (Rupees Fifty only) will
be issued by "ORCHID ENCLAGE
"B" Apartment Co-operative
Housing Society Limited together
with Duplex Flat No. 2504 & 5304,
admeasuring 139,168 Sq. Mts.
(Carpot area), including Garden,
Balcony, Dry Balcony, Storage and
other area on 52nd & 53rd floor
other area on 52nd & 53rd floor
and the Sq. Mts.
(Carpot area), including Garden,
Balcony, Dry Balcony, Storage and
other area on 52nd & 53rd floor
other area on 52nd & 53rd floor
other area on 52nd & 53rd floor
all hat plece and parcel of land
bearing Cadastral Survey No. 243
of Tardeo Division, is situated at
Jehangir Boman Behram Marg,
Bellasis Road, Mumbai 400008
Dated 9th day of JANUARY, 2020 Dated 9th day of JANUARY, 2020

For M & S Jurist, Sd/-M. Singaporewala.
Advocate & Notary,
Shop No. 9, Ground floor, 242,
Bellasis Road, Mumbai 400 008 L&T Finance Limited Registered Office: Technopolis, 7" Floor, Plot No. 4 Block BP, Sector V, Salt Lake, Kolkata 700 091 CIN No.: U65910WB1993FLC060810 Branch office: Mumbai



Public notice for Sale / Auction of immovable properties [Under SARFAESI ACT, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules]

E-Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest Enforcement Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower that the below described immovable property mortgaged / charged to the L&T Finance Limited, the possession of which has been taken by the Authorised officer of L&T Finance Limited will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder

Name of the Borrower	Outstanding Amount	Reserve Price	EMD Remittance	Inspection of Property	Date and time of E-auction
Tagus Engineering Private Limited	Rs 8,81,09,716/- As On May 06, 2018	Rs, 9,40,00,000/-	Rs. 47,00,000/- (5% of the Reserve Price)	On 21 01 2020 between 12:00 PM to 4:00 PM	28 01 2020 between 12 00 PM to 4 00 PM

*Encumbrances: Not known to the secured creditor. Description of the Immovable Property (Secured Assets)

All that Flat No.1,2,3 and 4 Ground Floor, Zefrica, Worll, Mumbai 400 025 admeasuring 1,000 sq. feet each, built or thereabouts or equivalent on the Ground Floor in the Building known as Zefrica situated lying and being Plot No. 28 Sasmira Marg, Mumbai 400 025, C.S.No. 211 of Worli Division along with 5 shares (5°4 shares in total) of Face value of Rs. 50°4 (Rupess Fifty only) bearing Distinctive Nos, 1 to 20 (both inclusive) and represented by Share Certificate No. 1,2,3 and 4 all dated 6th January 1988 issued by Zefrica Co-Operative Housing SocietyLtd.

Year of Construction: 1978 No. of Floors: Two Municipal Ward Number: E

On or towards the North by: Chapel of Sacred Heart On or towards the South by: Municipal Land, C.S.No, 211 On or towards the East by: Cleveland Road On or towards the West by: Municipal Road

The public auction shall be conducted by inviting online bids through website https://sarfaesi,auctiontiger.net, The tender document will be sold through L&T Finance Limited approved service provider M/s, e-Procurement Technologies Ltd. under the supervision of the Authorized Officer of the L&T Finance Limited. Intending bidders may avail training for online bidding from M/s, e-Procurement Technologies, Ltd., Contact Persons: Mr. Tilak, Mobile: +91 6351896834, email: tilak@auctiontiger.net, support@auctiontiger.net, Landline No. 079 6120 0580 / 586, For details with regards to the property, please contact "L&T Finance Limited" at 022 6212 5327/26.

Date: 09 01 2020 Place: Mumbai

Authorized Officer For L&T FINANCE LIMITED



PHOENIX ARC PRIVATE LIMITED CIN: U67190MH2007PTC168303

Regd. Office: Dani Corporate Park, 5th Floor, 158, C.S.T Road, Kalina, Santacruz (E), Mumbai -400098.Tel: 022- 6741 2314, Fax: 022- 6741 2313 Email: info@phoenixarc.co.in Website: www.phoenixarc.co.in

ONLINE E - AUCTION SALE OF ASSET

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction sale notice for sale of immovable assets under The Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest

Act, 2002 Read with Rule 8(5) and (6) of The Security Interest (Enforcement) Rule, 2002 Capital Finance Limited has assign H) (Parc) vide assignment agreement dated 03.10.2018 and notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Our antor (s) whose details are given in below mentioned table that the below described immovable property Mortgaged/Charged to the secured creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of Parcon 17.12.2019 from the court receiver Bombay High Court as per order dated 10th December, 2019 and, will be sold on "as is where is", "as is what is", and "whatever there is" for Realization of Company Dues.

Description of The Immovable Property With Known Encumbrance, if Any:

All that Piece And Parcel of Flat No. 3301 (Flat No. 1), on the Thirty Third Floor, admeasuring 1893 Sq. Ft area of the building known as "Imperial Heights" along with two Car parking space no.59/591 Podium -2, situated on Plot bearing CTS No. 1 (PT) Survey No 6(PT) of village Goregaon at BEST Nagar. Oshiwara, Goregaon West. Mumbai in the Registration District and Sub District of Mumbai (A) and Mumbai Suburban and bounded by red coloured boundary line on the plan annexed hereto Le on or towards the East: BEST Nagar Housing Plot, on or towards the West: Andheri Goregaon Link Road, on or towards the North: -18.30 wide D.P.Road, on or towards the South; Oshiwara Naka.

Borrower/s & Guarantor/s Name & Address
Name & Address

1. DATE & TIME OF E-AUCTION 1. RESERVE PRICE 2. LAST DATE OF SUBMISSION 2. EMD OF THE **PROPERTY** 3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION 3. BID INCREMENT Property No 1: Reserve Price Rs. 5,40,00,000/-

One Lakh Only)

Asiam Usmangani Patrawala & Zulekha Usmangani Patrawala & Saleem Yakoob 1) E-Auction Date:12th Patrawala & Lubna Asiam Patrawala All At: Flat No. 1403 - 1404, 14th Floor, February 2020 between 11:00 Indrashan-2, Building No. 13, Link Road, Oshiwara, Andheri (W), Mumbai - 400053, All am to 12:00 pm with unlimited Above also at: Flat No. 3301, Type-C, B-wing, Building No. 18, Imperial Heights, off Link extension of 5 minutes. Road, Goregaon West, Mumbai 400 962, Aslam Usmangani Patrawala Zulekha 2) Last Date For Submissio Usmangani Patrawala Saleem Yakoob Patrawala Mis. Moosa Haji Patrawala Pvt. Ltd. through its Director, Aslam Usmangani Patrawala, Alil Also At: 20E, Mosee February 2020 up to 5:00 pm Road, Mahalaxmi, Famous Studio, Jacob Circle, Mumbai- 400011, Lubna Aslam (IST.) Usmangani Patrawala Saleem rakoob Patrawala Mis. Moosa Haji Patrawala Suba Mis. Moosa Haji Patrawala Alam Usmangani Patrawala Both Also At 1403, Stellar Tower, Is. Moosa Haji Patrawala Also At 10, Floor Q. Plot 3 CS 1120, Dr. Mahitap Estate, Tadkeshwar Mahadao Mandir, January 2020 between 11:00 am to 4:00 pm (IST.)

(Rupees Five Crores Forty Lakh Only) EMD Rs. 54,00,000/-(Rupees Fifty Four Lakhs Rs. 1,00,000/- (Rupees

The earnest money has to be deposited by way of DD in favour of "Phoenix Trust FY 19-5 Scheme H", Payable at Mumbai or NEFT/RTGS in th Current Account: 8612768196; Kotak Mahindra Bank Limited, Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631. The borrower's attention is invited to the provisions of Sub Section 8 of Section 13, of the Act, in respect of the time available, to redeem the security

asset. In case of any clarification/requirement regarding assets under sale, bidder may contact Ms. AnIsha ShInde (022-67412313) or Mr Sameesh Sahadevan (+91 7045996096), Mr. Brahmi Chittur (+91 09819696024), Mr. Rajender Dahlya (+91 8448264515) and Mr. Akash Saxena (+91 8860001910)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=ntcwprovided in Phoenix Arc Priva Authorised Officer Limited's website i.e. www.phoenixarc.co.in and/or on https://phoenixarc.auctionliger.net. Phoenix Arc Private Limited Place: Mumbai (ACTING AS A TRUSTEE OF PHOENIX TRUST FY 19-5 SCHEME H) Date: 06.01.2020

Regd Office: Nation GIC HOUSING FINANCE LTD.

DEMAND NOTICE (IN PURSUANCE WITH SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002)

GIC Housing Finance LIG. (GICHE) has sandtioned thousing loan to the following borrower(s) to purchase residential premises by creating equitable mortgage in favor of GICHFL. The repayment of the loan(s) is irregular and the account (s) is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of National Housing Bank. GICHFL has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower(s) to repay the total outstanding due mentioned therein, within 60 days from the date of the said Demand notice(s). The borrower(s) is hereby again called upon publicly to pay the said total dues plus the charges & interest accrued till date within 60 days from the date of this notice failing which GICHFL shall resort to all or any of the legal rights to TAKE POSSESSION of the said property (les) and dispose it and adjust the proceeds against the outstanding dues amount. The borrower(s) is slar certainted from alienating or creating third party interest on the ownership of the property (les).

Sr. No.	App Number / File Number	NHB	Total Outsending Dues (re) As On 01.01.2020	Date Of Demand Notice	Property Address
1	MH0630600000797 Mr. Naresh Ganpat Yelange, Mrs, Nisha Shantaram Savle	3	Rs. 18,85,019/-	01,01,2020	Bullding Name: Ganesh Sai Chs Ltd, Flat No. 102, C Wing, First Floor, Plot No: 3/1 22, Naringi Road, Near Ganesh Mandir, Narangi, Virar (E) Palghar, Maharashtra, 401303,
	MH0630600000244 Mr. Pankej Keshev Mahatre.	9	Rs. 26,80,688/-	01,01,2020	Building Name: Pragati Chsl, 302 Wing-A, Third Floor, Plot No: 4, Nr Samelpada/umrale Nallasopara (W), Palghar Maharashtra, 401203

Based on the above said information, kindly accord your permission to publish the said demand notice in the afor cases. Thanking you,

Date: 09.01,2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of the undermentioned Property owned by (1) Gunvantrai Ramchandra Trivedi, (2)(a) Harsha Jayendra Trivedi, (2)(b) Dhaivat Jayendra Trivedi and (2)(c) Jalpa Jignesh Bhatt Jayendra Trivedi, being the legal heirs of Jayendra Gunvantrai Trivedi (since deceased), (3) Mukesh Gunvantrai Trived and (4) Atul Gunvantrai Trivedi ("Owners") with whom our Clients Ambrosial Developers Private Limited have entered into a Development Agreement dated February 6, 2015 which is duly registered with the Sub-Registrar of Assurances at Serial No. BDR9/1254/2015.

Any person(s) having any objection or any claim, right, title and/or interest of any nature and on any ground whatsoever in respect of the undermentioned Property or any part(s) thereof and/or the development rights or FSI thereof, whether by way of any agreement, sale, exchange, gift, mortgage, pledge, charge, lien, lease, tenancy, trust, maintenance, succession, inheritance, possession or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned, along with notarized documentary proof in support thereof, at the address at 407, Rustomjee Sangam, SV Road, Santacruz (West), Mumbai 400 054 within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, it will be presumed that there exists no objection, claim, right, right, title or interest of any other person in respect of the undermentioned Property and the same, if any , shall be deemed as waived and abandoned for all intent and purposes.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece or parcel of land admeasuring 649.2 square metres or thereabouts, bearing Final Plot No.65 corresponding to old CTS Nos.281, 281/1 to 281/3 of Village Bandra I, TPS III, Santacruz (East), together with structure standing thereon known as "Utkarsh" occupied by the Owners and tenants, which property is situate lying and being at the Junction of 4th Road and 7th Road, TPS III, Santacruz (East) in Greater Bombay in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban, and bounded as follows:

On or towards North By 4th Road. On or towards South By Pooja Building, On or towards East By St. Ann's Karlyn Home, and On or towards West By 7th Road,.

Dated: 09th day of January, 2020 Place: Mumbai

Manthan Unadkat Unadkat & Co. Law Offices

रिजर्दी मं री तान - 33004/99 REGD, NO. D. L.-33004/99 भारत 🖏 राजपत्र

The Gazette of India ਲੀ. ਜੀ -ਤੀ एस -3r -07012020-215207 CG-DL-E-07012020-215207

EXTRAORDINARY ran H. 1905 3. 29-1905 (iii) PART H-Section 3.—Sub-section (iii) प्राधिकार से प्रकाशित

नर्द दिल्ली, बृहस्पतिकार, जनवरी 2, 2020/यौग 12, 1941

NEW DELIH, THURSDAY, JANUARY 2, 2020/ PAUSIIA 12, 1941 MINISTRY OF ROAD TRANSPORT AND HIGHWAYS

NOTIFICATION

New Delhi, the 31st December, 2019
S.O. 43(E),— In exercise of powers conferred by sub-section (1) of section 3(A) of the National Highways
Act, 1956 (48 of 1956) (hereinafter referred to as the said Act), the Central Government, after being satisfied that for the public purpose, the land, the brief description of which is given in the schedule below, is required for building (widening, two/flour-laning, etc.), maintenance, management and operation of National Highway No. 516-A, in the stretch of land from Km. 0/000 to Km. 38/775 (Ahmednagar-Karmala-Tembhurni Section of NH 516A) in the district of Ahmednagar in the State of Maharashtra, hereby declares is intention to acquire such land: declares its intention to acquire such land;

Any person interested in the said land may, within twenty-one days from the date of publication of this notification in the Official Gazette, object to the use of such land for the aforesaid purpose under sub-sec tion (1) of section 3C of the said Act

tion (1) of section 3C of the said Act. Every such objection shall be made to the competent authority, namely, the Sub Divisional Officer, Nagar Division, Ahmednagar in writing and shall set out the grounds thereof and the competent authority shall give the objector an opportunity of being heard, either in person or by a legal practitioner, and may, after hearing all such objections and after making such further enquiry, if any, as the competent authority thinks necessary, by order, either allow or disallow the objections. Any order made by the competent authority under sub-section (2) of section 3C of the said Act shall be final. The land plans and other details of the land covered under this notification are available and can be inspected by the interested person at the aforesaid office of the competent authority

SCHEDULE

Brief description of the land to be acquired with or without structure falling within the stretch of land from Km. 0/000 to Km. 38/775 (Ahmednagar-Karmala-Tembhurni Section of NH 516A) of National Highway No. 516-A in the District Ahmednagar in the State of Maharashtra State: MAHARASHTRA District: AHMEDNAGAR

S. No.	Survey / Plot Number	Type of Land	Nature of Land	Area (in Local Unit)	Area (in Hectare)
Talu	k: Ahmednagar				
Villa	ge: Darewadi				
1	104/1	Private	Agriculture	0.1005000 (Hectare)	0.1005000
2	109/4	Private	Agriculture	0.0440000 (Hectare)	0.0440000
3	114	Private	Agriculture	0.1420000 (Hectare)	0.1420000
4	138	Private	Agriculture	0 0500000 (Hectare)	0.0500000
Villa	ge; Maliwada				
1	94P	Private	Agriculture	0,0011000 (Hectare)	0.0011000
Villa	ge: Rui Chattis				
1	142	Private	Agriculture	0.2000000 (Hectare)	0,2000000
Villa	ge: Siradhon		-		
1	117	Private	Agriculture	0.0475000 (Hectare)	0.0475000
2	127	Private	Agriculture	0.0690000 (Hectare)	0.0690000
3	130	Private	Agriculture	0.0074000 (Hectare)	0.0074000
4	170	Private	Agriculture	0,1741000 (Hectare)	0.1741000
5	170	Private	Agriculture	0,005000C (Hectare)	0,0050000
Villa	ge: Wakodi	//			
1	52	Private	Agriculture	0.0500000 (Hectare)	0,0500000
Villa	ge: Walunj				
1	176F	Private	Agriculture	1.1852000 (Hectare)	1.1852000
==			Total	2.0758	2.0758
				[F. No NHAI/PIU/SL RAJESH GUI	P/LA/17/3A10] PTA, Dy. Secy.

O ICICI Bank

शास्त्रा कार्यालयः आपसीआपसीआय र्चक लि., आर्यालय ऋ.२०१-ची. २ ग मजला. रोड ऋ.१. प्लॉट ऋ.– बी३. लागकाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इंस्टेट, डाणे.

MUTUAL

र्वक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी कृष्त्व सिनयरिटायदोशन ऑण्ड रिकन्स्ट्रनशन ऑफ फावनाव्यियल ऑसेटए अ परि और मिक्युरिटी इंट्रेस्ट और, २००२ अन्य ऑफ कला १२(१) आधारता मिक्युरिटी इंट्रेस्ट (फर्क्सिटी) हम्म, २००२ अन्य मिंट और मिक्युरिटी इंट्रेस्ट और, २००२ अन्य ऑफ कला १२(१९) आधारता मिक्युरिटी इंट्रेस्ट (फर्क्सिटी) हम्म, २००२ अन्य क्रेनेट्या अधिकारचा चारा चंद्रन सुरमा प्राप्त आत्याच्या नाम्बेगासूर ६० डिबारीन सूचनेन चमूर चेनती १अभ चुकनी काण्यामानी छाजील नम्

कर्तराती मदार कान नुकती करण्यात्र वसू केलेली जारे कणुत करीया आणि मर्वमाभाग्य उत्तेता मुचता यादारे देण्यत येते की, निम्मस्याधरीकराती प्रातीत नमुद तारक्षणजीस सदार अभिनियमाञ्चा कलम १३(४) सहस्राचना सदाद निवमावलीच्या निवम ८ जन्मदे त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकराणा वाणा करू खालील वर्णिनल्या मिळकतीचा कल्या पेतर्नेसा काहे. विजेषकः कर्वदार अणि सर्वमामान्य जनतेला बहुत्ते सावधान करण्यात येते की, रयांनी मदार मिळकतीच्य

31, IR.	कर्जदाराचे नाव/कर्ज छाने क्रमांक	मिळकतीचे वर्षान/प्रत्यक्ष कब्जाची नारीख	मागणी सूचनेची नारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	ग्राखेचं नाव
*	िंटु पात्रा/ प्रतिमा पिंदु पात्रा/ एलबीएमयुएम००००२५३३४९२	पर्नेटफ, २००५ आणि २००६ विनिर्वेगचपुर, लीधा नक्षारियेट, बिंग उरून्यु ३, २०जा मजना, कोळजेन गेढ, कोउनेम निंग चीग प्लोटफ, और स.क., ६२, जनागियट केपॉर्कड, बालकम उग्ने ४००६०४/ जनिवारी ३, २०२०	२० मार्च, २०१७ स. ८३,२४,०५०,००/-	મુંહર્ટ

वरित तम्द कर्जदार/हमीदार यांवा रक्षम चुकती करण्यामाठी यादारे ३० दिवसांत्री मृत्या टेण्यात येन आहे. अन्यथा सिवयुरिटी इंटरेस्ट (एन्कोसीस्ट) रूप २००२ च्या नियथ ८ आणि २ अंतर्गत नत्तुरीनुसार मृद्ध मृत्या एसिप्टी तारानेपामुन ३० दिवसचिया समाभावेत गहाण मिळवलीची किकी करण्यान येईल्.

प्राधिकृत अधिकारी आयमीआयमीआय बेंक लिमिटेड दिनांक : ०९-०१-२०२० ठिकाण : मुंबई

HDFC MUTUAL FUND

HDFC Asset Management Company Limited
A Joint Venture with Standard Life Investments CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020, Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 /1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: cliser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND


KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF THE SCHEME(S) OF HDFC MUTUAL FUND NOTICE is hereby given to all the Investors / Unit holders of all the Scheme(s) of HDFC Mutual Fund ("Fund") that, pursuant to Notification No. S.O. 4419(E) dated December 10, 2019 issued by Department of Revenue, Ministry of Finance, Government of India, read with Part I of Chapter IV of The Finance Act, 2019, notified on February 21, 2019 issued by Legislative Department, Ministry of Law and Justice, Government of India, a stamp duty @0.005% of the transaction value would be levied on applicable mutual fund transactions carried through stock exchanges and depositories for units in demat mode, with effect from January 9, 2020. Accordingly, pursuant to levy of stamp duty, the number of units allotted on purchase transactions (including dividend reinvestment) to the Unit holders would be reduced to that extent

This addendum shall form an integral part of the SID / KIM of the scheme(s) of the Fund as amended from time to time.

For HDFC Asset Management Company Limited

Place: Mumbai Sd/-Date : January 08, 2020 Chief Compliance Officer

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



Reliance Nippon Life Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793) Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway,

Santacruz (East), Mumbai - 400 055. Tel No. +91 022 4303 1000 • Fax No. +91 022 4303 7662 • www.nipponindiamf.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 124

Applicability of Stamp Duty on Mutual Fund Transactions

Unitholders are requested to note that, pursuant to Notification No. S.O. 4419(E) dated December 10, 2019 issued by Department of Revenue, Ministry of Finance, Government of India, read with Part I of Chapter IV of Notification dated February 21, 2019 issued by Legislative Department, Ministry of Law and Justice, Governmen of India on the Finance Act, 2019, a stamp duty @ 0.005% of the transaction value would be levied on mutual fund transactions carried through Stock Exchanges and Depositories for units in demat mode, with effect from January 09, 2020. Accordingly pursuant to levy of stamp duty, the number of units allotted on purchase transactions (including dividend reinvestment) to the unitholders would be reduced to that extent

Considering the same, the aforesaid changes will be suitably carried out in the Scheme Information Documents (SID) and Key Information Memorandum (KIM) and Statement of Additional Information ("SAI") (wherever applicable).

This addendum forms an integral part of SID / KIM / SAI and all the other terms and conditions of the aforesaid document read with the addenda issued from time to time

> For RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai

January 08, 2020

New Fund Offer Period

Seasons Debt Fund of Funds

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks read all scheme related documents carefully.

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT ('SID') AND KEY

Notice is hereby given that the New Fund Offer ("NFO") period of Axis All Seasons Debt Fund of Funds, an open ended fund of

This addendum forms an integral part of the Scheme Information Document and Key Information Memorandum of Axis All

INFORMATION MEMORANDUM ('KIM') OF AXIS ALL SEASONS DEBT FUND OF FUNDS

funds scheme investing in debt oriented mutual fund schemes ("the Scheme"), stands revised as under;

This product is suitable for investors who are seeking*:

New Fund Offer Opens on

January 10, 2020

Please note that all other terms of the Scheme will remain same

Investment primarily in debt oriented mutual fund schemes

Investors are requested to kindly take note of the above,

. To generate optimal returns over medium term

तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझे अशील यांना मौजे-वाम्हणणांव, ता. वाडा, जि पालघर येथिल १) श्री. अरुण सदानंद भोमटे २) श्री म, जनाबाई नथू भोमट क) वैठ, दत्तात्रय संयु भोमटे मवत तर्फे वास्स ३/१) भावना दत्तात्रय भोमटे ३/२) निकिता दत्तात्रय भोमटे ४) श्री. नवसू सदानंद भोमटे ५) के, गहेश सदानंद भोमटे मयत वेकत घ्यावयाची आहे .

परिशिष्ट मौजे-ब्राम्हणगांव, ता. वाहा, जि. पालघर

गट नं	सत्ता प्रकार	एकुण क्षेत्र हे आर.प्र.	विक्री क्षेत्र हे, आर, प्र.	आकार रु. पै.	
996/2	भोग. व२		9.40.00	20.05	
0 - 1 - 0 - 0 - 0 - 1 - 0 - 1 - 1					

तरा सदरहु वर्णनाच्या मिळकता बाबत ज्या काणाच हवक, हितसबंध फरावत्तखत, साठेखत, वहिवाट, दान, गहाण, बंदिास इ. व अशा कोणत्याही प्रकारचा करार-मदार हक्क असल्यास तशी लेखी हरकत सदरहु नोटिस प्रसिध्द झाल्या पासुन १४ दिवसारे आत आमचे नंदनवन बिल्डींग, गाळा नबंर १२, ता. पो. वाडा, जि. पालघर या पत्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यासह कळवावी. त्यानंतर आलेली हरकत मान्य केली जाणा नाही व कोणावाही, कोणताही हक्क हितसंबंध नाही व असल्यास तो त्याने सांदून दिल असे समजले जाईल व व्यवहार पुर्ण केला जाईल. दिनांक : ०९.०१.२०२०

श्री. राजेश जनार्दन भोईर

YAY

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

मागणी सूचना (सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) ला अनुसरून)

तिआयसीएचएकएन्स म्हणूरच सरोही। अंतर, २००२ ज्या कलम ५३(२) अंतर्गतच्या त्यांच्या अधिकारांना आगाठम फरून शहर माणणी सुन्हे(नां) च्या आरहो

 टिवसांत कांद्रारांना त्यात वर्णन केलेन्या एकुण शकवाकी रक्तमंची पातफेद करण्यास सांगितने होते. र्जिंदरांना यहारे पुन्स एकदा जाहिएरित्स सदर एकण थकीत स्वकप अधिक आजनागधन उपार्जित आकार व न्यात सांधे प्रदान रूग। भूचनेच्या नारावेगामन ६० दिवस ात थेंगे, काम् कल्यास जीआपर्यापाच्याफाएनकडून सङ मिळकारी(सी)मा कब्ब्या प्रकार था विकास काट्य जारायकी येथा काराया थी सका सकाराया कोणवास किया मर्च कार्यशीर अधिकारांचा अवलंब कणवार थेंडून, कर्जसमंत्र मिलकरी(सी) का मानावीदा अवस्थ सरकारचे अधिका

अर्थ अधांका/ श्नामाती ०१,०१ २०२० भाग गोजी प्रमाणे एक्ण मिळकारीचा पत्र फाइंस क्रयांक धकीत देव इमारत नाव : प्राप्ती सीव्यवसम्भात, ३०२ विष ५, तिसंग, सकत प्लॉट फ्राप्ट सम्बद्धपाटा, उपगठेन बताल, पालासीपास (४), पाला पर्च ६१०६००००० १५ श्री पंकर केमच स्थाने 28,40,800/-

য়াধিকুৰ স্বয়িকাৰ্ जीआयसी हाऊसिंग फायनान्य लि.

1 TATA

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street. Fort, Mumbai - 400 001, India Tel,: +91 22 6665 8282 Fax No.: +91 22 6665 77.24 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपन्यांचे (त्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) ला अनुसक्त याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रायब्हेट प्लेसमेंट बेसिसवर जारी केलेल्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ डंडिया लिमिटेडच्या होलसेल डेब्ट मार्केट संगमेंटवर स्चिबद केलेल्या नॉन् कन्व्हरीबल डिबेंचर्स वरील व्याज खालीलप्रमाणे देय आहे.

अनु.	नॉन-कन्व्हर्टीवल डिवेंचर्म	ःयाजाची नियन	ब्याज प्रदानासाठी
क्र.	(एनसीडीज)	तारिख	रेकॉर्ड डेट
ŧ	एक्ण रु. ५०० कोटींची जानेवारी २४, २०१३ रोजी बाटप केलेली ९,१५% एनसीडीज (ISIN:INE081A08207)	जानेवारी २४. २०२०	जानेवारी २०, २०२०

टाटा स्टील लिमिरेड सही/-

जानेवारी ८, २०२० मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that (1) Smt. Tulsi Devji Rabbat to self and for her minor children Viz (1) Master

minor children Viz (1) Master Ganpat Devji Rabbat 2) Master Dhaktya Their Mother & Natural Guardian (2) Shri. Patalya Devji Rabbat given on Regd No. 392/90 dt. 18-1-1990 for 99 years they are the Agricultural Tenant (Kulj their possenary right of S No. 221 (pt) CTS No. 19 S No. 222 CTS No. 69 Total Area 6356 Sq. Yards Equivalent to 5315 Sq. Mts of Village Malad (East) Taluka Borivali M. S. D. To Shri Vasant Ramchandra Narvankar here after called

Narvankar here after called

Shri. Vasan Ramchandra Narvankaz

samcnandra Narvankazi given the sub lease right of the said land to (1) Shri Shujauddin Latifuddin Nagamia (2) Shri Shreekant Oopal Manjrekar for remaning period of 99 years start 18-1-1990 vide Deed fo Lease dt 19-5-2015.

Any person having an claim by way of Sale, transfer

mortgage, gift, exchange tenancy, possession whatsoever nature shall mak

it known to undersigned in writing within 14 days from publication of Notice with authentic Documentary

D. G. Bandekar Advocate Flat No. 301, Habib Park,

Opp. Jogeshwari Rly

Station (W), Mumbai 400102

पार्वथीसम कांचीनाधम कंपनी सेक्रेटरी आणि चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरट ॲण्ड कॉम्प्लायन्स)

TATA STEEL

(1) IDBI mutual **IDBI** Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319

Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Murnbai - 400005

Corporate Office: 4* Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Murnbai - 400005

Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimulual.co.in E-mail: conlactus@idbimulual.co.in

NOTICE CUM ADDENDUM NO. 22/2019-20

Appointment of Managing Director and Chief Executive Officer of IDBI Asset Management Limited: Mr. Raj Kishore Singh has been appointed as Managing Director and Chief Executive Officer of IDBI Asset Management Limited w.e.f. December 30, 2019. The following details of Mr. Raj Kishore Singh will be included in the SAI of the Fund:

Name	Age/Qualification	Brief Experience		
Mr. Raj Kishore Singh	43 Years MBA, CAIIB	Mr. Singh has about 19 years of experience in various fields of financial services viz, Retail Banking, Forex Services, Credit Appraisal, Project Finance, Credit and Marketing Risk Management, Immediately prior to joining IDBI Asset Management Limited, Mr. Singh was General Manager - Market Risk in IDBI Bank Ltd.		

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information (SAI) and Scheme Information Document (SID) of IDBI Mutual Fund, as amended from time to time. All other contents of the SAI/SID will remain unchanged.

> For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place : Mumba (Head - Compliance and Risk Management Date: January 08, 2020

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जीएस महानगर को- ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक) मुख्य कार्यालयः तळमजला, हिरामणी सुपर मार्केट बिल्डिंग, डॉ. बी. ए. रोड, लालबाग, मुंबई-४०० ०१२.

फोन: - 24711395/1918/2535/1809 फॅक्स: - 24710338. ताबा नोटीस

तमाम नागरिकास कलविण्यात येते की, कर्जदार मे, ए.एम. रेड्डी कत्स्ट्रक्श-नाशिक यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीपोटी नारणातील मालमत्ता, सब्हें नं. 59/1/2+1/3, एन ए. प्लॉट नं. 37, क्षेत्रफळ-1207 चौ. मी., ओपन प्लॉट कंपाऊंड बांधकामासह, पु. पो. सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक, ही मालमत्ता मा. जिल्हादंडाधिकारी नाशिक यांचे आदेश क्र./मेक्युरिटायझेशन /सहकार संस्था 14/2018/दि. 04/09/2019 नुसार मा. मंडलाधिकारी सिन्नर यांनी दि. 06/01/2020 रोजी वर नमूद मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन बंकेच्या ताच्यात दिलेली आहे. तरी सदर मालमत्ता हस्तांतरण व विक्री करण्यास मनाई हुकूम आहे.

तमाम नागरिकास कळविण्यात येते की, कर्जदार मे, निम रेसिडेन्सी शिडीं यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीपांटी तारणातील मालमत्ता, एन ए प्लॉट, नवीन सर्व्हें नं, 4/50, सिटीएस नं, 906 अ , प्लॉट नं. 1 , क्षेत्र-450 चौ , मी. , वरील हॉटेल बांधकामासह मु. पो. शिडों, ता. राहता, जि. अहमदनगर, ही मालमत्ता मा. जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांचे आदेश क्र./डीसी/एसआर/ सेक्युरिटायझेशन. /549/2019/दि. 11/11/2019 नुसार मा. मंडलाधिकारी शिडीं यांनी दि. 07/01/2020 रोजी वर नमूद मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन पॅंकेच्या तान्यात दिलेली आहे. तरी सदर मालमत्ता हस्तांतरण व विक्री करण्यास मनाई ह्कूम आहे.

ताबा नोटीस

दिनांक:- 09/01/2020 ठिकाण:− मुंबई

प्राधिकृत अधिकारी (वसुली अधिकारी) द्रारा जीएस महानगर को- ऑप बँक लि.

NOTICE

MUTUAL FUND

NOTICE is hereby given regarding the following

DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ("Fund"), has vide Resolution dated January 8, 2020, declared dividend as under, in the Monthly Dividend Option under Regular and Direct plan of below mentioned scheme of the Fund.

Scheme/Plans/Options	Quantum of Dividend per unit * (Rs.)	Face Value per Unit (Rs.)	NAV as on January 7, 2020 (Rs.)
DSP Arbitrage Fund – Regular Plan – Monthly Dividend Option	0.022135	10,000	10.480
DSP Arbitrage Fund – Direct Plan – Monthly Dividend Option	0.022135	10,000	10.594

Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus,

Pursuant to payment of dividend, the NAV of the Monthly Dividend Option under Regular and Direct plan of the aforesaid scheme of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. Dividend will be paid to all those Unit Holders / Beneficial Owners, in the Monthly Dividend Option under Regular and Direct plan

Management Services Limited / statement of Beneficiary Owners maintained by the Depositories as on the Record Date.

Unit holders are advised to update any change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the

2. Levy of Stamp duty on mutual fund transactions for units issued in demat mode.

Investors / Unit Holders of all the scheme(s) of the Fund are advised to take note that, pursuant to Notification No., S.O. 4419(E) dated December 10, 2019 issued by Department of Revenue, Ministry of Finance, Government of India, read with Part I of Chapter IV of Notification dated February 21, 2019 issued by Legislative Department, Ministry of Law and Justice, Government of India on the Finance Act. 2019, a stamp duty @ 0.005% of the transaction value would be levied on mutual fund transactions carried through stock exchanges and depositories for units issued in demat mode, with effect from January 9, 2020. Accordingly, pursuant to levy of stamp duty, the number of units allotted on purchase transactions (including dividend reinvestment) to the unit holders would be reduced to that extent.

The Scheme Information Document ('SID'), Key Information Memorandum ('KIM') and Combined Key Information Memorandum ('CKIM') of all schemes of the Fund will stand modified to the extent mentioned above. All other terms and conditions of the schemes remain unchanged.

Prior to making investments, investor(s)/Unit Holder(s) are requested to carefully read the relevant addenda, reflecting in detail the consequent amendments to the SID, KIM and CKIM of schemes of the Fund, available at investor Service

CIN: U74140MH1996PTC099483, Investment Manager for DSP Mutual Fund, Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021

Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181, Toll Free No: 1800 200 4499, www.dspirn.com Investors/unit holders are requested to update their email address and mobile number with the AMC

Place: Mumba

Date: January 8, 2020

Record Date: January 14, 2020

Scheme/Plans/Options	Quantum of Dividend per unit * (Rs.)	Face Value per Unit (Rs.)	NAV as on January 7, 2020 (Rs.)
DSP Arbitrage Fund – Regular Plan – Monthly Dividend Option	0.022135	10,000	10.480
DSP Arbitrage Fund – Direct Plan – Monthly Dividend Option	0.022135	10,000	10.594

* The above rate is net off Dividend Distribution Tax.

of the aforesaid scheme of the Fund, whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent. Computer Age

Centres and also available on www.dspim.com.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: DSP Investment Managers Private Limited, ("AMC")

(Formerly known as DSP BlackRock Investment Managers Private Limited),

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

*Investors should consult their financial advisers if in doubt about whether the product is suitable for them

For Axis Asset Management Company Limited

(CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund) Place: Mumbai Date: January 08, 2020 Chandresh Kumar Nigam

No. : 49/2019-20 Managing Director & Chief Executive Officer Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹1 Lakh), Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes, Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



New Fund Offer Closes on

January 22, 2020

Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL: (022) 4325-5161, FAX: (022) 4325-5199, EMAIL: custo EASYCALL: 1800 221 322 ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211